

122, MISTRY BHAVAN, 2ND FLOOR, NEAR K C COLLEGE, DINSHAW WACHHA ROAD, CHURCHGATE, MUMBAI – 400 020. (MAH.) INDIA. TEL: +91-22-6625 6262, FAX: +91-22-22822031,

E-mail: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com;

CIN NO: L40300MH1983PLC030872

Date: May 09, 2023

To, The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051

Corporate Services Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400001

Symbol: ORBTEXP Security Code: 512626

<u>Sub:</u> <u>Submission of Newspaper Publication of Audited Financial Results for the quarter and Financial Year ended March 31, 2023.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clippings of the publication of the Audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the quarter and Financial Year ended March 31, 2023, duly published in All India edition of Business Standard (in English) on May 09, 2023 and Mumbai Lakshadeep (with Marathi translation) on May 09, 2023.

This for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Orbit Exports Limited

Pankaj Seth Managing Director

Encl.: As Above

CAMPAIGNING FOR KARNATAKA POLLS ENDS

BJP wants derecognition of Cong over 'sovereignty' row

he Bharatiya Janata Party (BJP) on Monday approached the Election Commission (EC) seeking action gainst Sonia Gandhi and de-recognition against Sonia Gandhi and de-recognition of the Congress for what the ruling party claimed "openly advocating" Karnataka's secession from the country. The move comes just two days before the southern state goes to polls, and just a day after Prime Minister Narendra Modi

day after Prime Minister Narendra Modi made the same allegation during a rally. A BJP delegation, which went to the poll panel office in Delhi, also sought lodging of an FIR against Gandhi. Addressing a rally in Hubballi on May 6, the Congress leader had slammed BJP, saying, "People of Karnataka are not dependent on anyone's blessings, but trust their hard work and resolve." During her entire speech, she did not mention the word "sweerienty".

entire speech, she did not mention the word "sovereignty".

But, after the rally, a tweet posted by the Congress's official handle read, "CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji sends a strong message to 6.5 crore Kannadigas: "The Congress will not allow anyone to pose a threat to Karnataka's reputation, sovereignty or integrity."

The ruling BJP latched on to the word "sovereignty of natrack Gandhi.

eignty" to attack Gandhi

And, according to late night reports, the poll panel has asked Congress presi-dent Mallikarjun Kharge to clarify and rec-tify the party's social media post on Karnataka's sovereignty remark attributed to Sonia Gandhi.

to Sonia Ganuni.

Replying to the BJP's charges,
Congress' Randeep Singh Surjewala
termed the attack "fakery and falsehood",
and an attempt to dodge questions on cor-

Meanwhile, as the dust over the campaign trail settled on Monday, the question was whether the Sangh Parivar's fine-tuned poll machinery would help the BJP overcome anti-incumbency and caste frac-tures to secure a consolidated Hindutva vote and an unprecedented second term The polling for the 224 seats is on sday, and the counting of votes is

on May 13.

Karnataka is one big state other than Bihar where Hindutva consolidation, despite decades of work by the Rashtriya Swayamsevak Sangh, has eluded the Sangh Parivar.

ess is convinced that it has run an efficient campaign and its focus on local issues, the alleged corruption of the HEAD-TO-HEAD



Prime PM Narendra Modi was a big draw in Karnataka, as he was five ars back, while UP CM **Yogi** years back, while briding roll of the 30 public meetings he did in 2018. Party sources attributed his relative absence to the ongoing UP local body elections.

Since the launch of his election campaign on April 28, Modi addressed 18 rallies and six roadshows, including three in Bengaluru and one each in Mysuru, Kalaburagi, and Tumakuru. In 2018, he addressed 21 public meetings. Party sources stressed that Modi met nearly 3,000 people during seven days of the campaign, with an eye on the Lok Sabha polls as the BJP hopes to repeat its 2019 performance a year from now.

RIP government and its promised "five guarantees", especially the \$2,000 month-ly allowance to women heads of house-holds, would help it cross the halfway

The BJP in Karnataka remains a party The BJP in Karnataka remains a party that influential Lingayats, an OBC community comprising 17 per cent of the electorate, have supported since the 1990s along with upper castes and a section of Scheduled Castes.

The Lingayat support for the BJP is the ndiwork of 80-year-old former CM BS Yediyurappa, credited with getting the BJP from two seats in 1985 to 40 by 1994, who

the high command sacked in mid-2021.
Well-known Lingayat leaders Jagdish Shettar and Laxman Savadi quit the BJP to join the Congress.
Karnataka's other big OBC community, Vokkaligas, has remained immune to the

its faith with HD Deve Gowda-led Janata

Amit Shah and party chief J P Nadda addressed several public meetings ar took part in road shows.



Sabha polls in mind to have party president Mallikarjun Kharge and leaders Rahul and Priyanka Gandhi address 80 public meetings.

Kharge addressed 31 meetings, Rahul 24, and Priyanka 23. Rahul's Bharat Jodo Yatra spent 21 days in Karnataka last year, but barring fleeting appearances, he skipped the party's election campaigns in Himachal Pradesh, Gujarat, and the three northeastern states. Former part president Sonia Gandhi, who had not campaigned since 2019 because of ill health, addressed an election rally in Hubbali on Saturday.

Dal (S) and the Congress, whose Vokkaliga leader DK Shivakumar is a chief ministe-

Neither can the BJP match the

Congress' pan-Kamataka reach, as evident in their 2018 vote shares.

The BJP emerged as the single largest party with 104 seats, but its 36.35 per cent vote share was two per cent lower than the

ngress. But the BJP, under Modi and Ami Shah, has often turned the tables on its rivals while the Congress has snatched defeat from the jaws of victory.

The election results would reveal if the

The election results would reveal if the Sangh Pariva's efforts at raking up the hijab issue, love jihad, and claims of Tipu Sultan's atrocities on Hindus help it consolidate Hindu votes in its favour. It would also have an eye on the Lok Sabha polls, hoping to repeat its 2019 performance, achieved on the back of Modi's popularity is the estate.

Promises & sops: Parties woo economically sound state

FINANCIAL SNAPSHOT	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23*	2023-24**
Gross state domestic product growth in %	6.2	6.2	-0.5	9.5		
Country's gross domestic product growth in %	6.5	3.9	-5.8	9.1		
State's per capita income in ₹	204,804	222,002	236,451	278,786		
Country's per capita income in ₹	124,946	132,341	127,065	148,524		
State's unemployment rate in %	3.6	4.2	2.7	3.2	5.5	
All-India unemployment rate in %	5.8	4.8	4.2	4.1	6.7	
FDI in state in \$ billion		4.29	7.67	22.07	8.77***	
FDI in the country in \$ billion	44.37	49.98	59.64	58.77	36.75***	
Consumer price index inflation rate in % in the state	3.3	5.6	5.8	5.6	5.48	
Consumer price index inflation rate in % at all-India level	3.4	4.8	6.2	5.5	6.66	
State's own tax revenue as % of revenue receipts	58.7	58.3	61.9	66.3	72.7	72.9
State's committed expenditure as % of revenue receipts	36.1	39	46.4	45	55	60
Revenue balance as % of GSDP	0.05	0.07	-1.07	-0.79	-0.27	0.02
Fiscal balance as % of GSDP	-2.73	-2.25	-3.72	-3.84	-2.8	-2.59
State debt as % of GSDP	19.2	19.9	22.4	26.7	23.5	24.2

INDIVIAL DHASMANA

Karnataka did well economically under two parties, Janata Dal (Secular), and Bharatiya Janata Party (BJP), in the last five years. The state has had four chief ministers, three of the BJP and one of the JD (S), after elections in May 2018. BJP's B S Yediyurappa ruled for only six days and S Yediyurappa ruled for only six days and he was reinstated again after his successor, JD (S) leader H D Kumaraswamy, lasted for over 14 months in power. Yediyurappa resigned on July 28, 2021 and since then Basawaraj Bommai of the BIP has been CM. The state's economy, in the recent past, has grown a bit higher than the national awerage and when gross domestic product (GDP) fell due to the first wave of Covid in 2000.21 the state of contraction in the state.

2020-21, the rate of contraction in the state was much smaller than the all-India figwas much smaller than the all-India fig-ures. Even when national economic growth slowed prior to 2020-21, the state held on to its growth rate of the previous year. While the GDP growth at the national level fell from 6.5 per cent in 2018-3 by 0.3-9 per cent in 2018-3 by 0.3-2 per cent in 2018-3 to 3.9 per cent in 2019-20, the state's economy expanded by 6.2 per cent in both years. Kamataka sper capita income has been far behind Delhi and Sikkim, but it was among the four too ranking states in terms.

far behind Delini and Sikkim, but it was among the four top ranking states in terms of per capita income in five years. In FY22, its per capita income at ₹278,786 was the third highest in the country. It was 87 per cent higher than the national average of 148,524. However, it was way down (41 per

....

cent) than Sikkim's ₹472.543 and (31 per every day, five kg of millets every month

cent) than Sikkimi's 4472,543 and (31 per cent) than Delhi's 4401,982. Karnataka topped Maharashtra in terms of drawing the highest foreign direct investment (FDI) in 2021-22. It drew \$22.07 billion of FDI that year, accounting for 37.5 per cent of total FDI that India got (\$88.77 billion). However, Karnataka could not sus-tain the rose in the first nine months of binion. Froweet, anintanas count of sus-tain the pace in the first nine months of 2022-23. Karnataka's unemployment rate has been lower than the national average. The rate stood at 3.2 per cent in 2021-22 against 4.1 at the national level in 2021-22. The trend has been the same since 2018-19. However, the periodic labour force survey, from which data is compiled, did not bring out disguised unemployment. The state's retail price inflation rate also closely matches with the national average, but the former was a bit lower than the lat-terin recent months. While at 6.7 per cent, the national inflation rate stood above the Reserve Bank of India's (RBI's) upper tol-erance level of 6 per cent in 2022-23, it was a bit lower at 5.5 per cent in the state. tain the pace in the first nine months of

Bandhu programme.

Kamataka's own tax revenue constituted over 70 per cent of its revenue receipts in recent years and is projected to stand at almost 73 per cent in the current financial year. The state does not have much revenue.

The fact, it is projected to have

Political pro

Given this backdrop, the various sops Given this backgrop, the various sops promised by political parties during their campaign in Kamataka are affordable to some extent. The state is financially sound to implement these schemes, but its com-mitted expenditures are rising and limit the scope to dole out freebies.





पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी -१८

यांत्रिकी विभाग ई – टेंडरींग

ई - निविदा सुचना क्र. ०२/२०२३-२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाचे वापरासाठी अग्निशामक विभागाने निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे ०३ नग Water Canon वाहने खरेदी करणे कामी दर मागविणेत येत आहेत

अ. क्र.	कामाचा तपशील	निविदा र.रु.	बयाणा र.रु.	अनामत र.रु.	पुरवठा करणेचा कालावधी	परत न मिळणारी फॉर्म फी र.रु.
٧.	पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभागाचे वापरासाठी अग्निशामक विभागाने निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशन प्रमाणे ०३ नग Water Canon वाहनांचा पुरवठा करणे.	१३,७९,४७,७४३/-	६,८९,७३९/-	६८,९७,३८७/-	९० दिवस	५४,८३०/-

निविदेचे वेळापत्रक

8	ई निविदा उपलब्ध कालावधी	दि. १०/०५/२०२३ ते दि. ०६/०६/२०२३
2	निविदा स्विकृती अंतिम दिनांक व वेळ	दि. ०६/०६/ २०२३ दुपारी ३.०० पर्यंत
n	निविदापूर्व सभा दिनांक, वेळ व स्थळ	दि. २४/०५/२०२३ दुपारी ३.०० वा. सह शहर अभियंता (वि) १ यांचे कार्यालय, १ला मजला, प्रशासकीय मुख्य इमारत, पिं.चिं.म.न.पा., पिंपरी - १८
3	निविदा उघडणेचा दिनांक	R 08/08/2023

कोणतेही कारण न देता निविदा पुर्णत: किंवा अंशत: मंजूर अथवा नामंजूर करणेचा अधिकार मा. आयुक्त काणतहा कारण न दता ानावदा पुणत: ाकवा अशत: मजुर अथवा नामजूर करणचा आवकार मा. अयुष्ण यांनी स्वतःकड राखून ठेवला आहे. तिविदा संचाची विश्वे http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर ई-निविदा सुचनेत नमुर केलेल्या तारखेनुसार सुक राहील. सविस्तर निविदा व निविदेवाववनची इतर माहिती http://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदरची ई - निविदा प्रणाली वापरावावत काही अव्हचण निर्माण झाल्यास NIC यांचेकडील ई-मेल support.eproc.@nic.in अथवा help Desk Number -0120-4200462, 0120-4001005, 0120- 6277787 या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

जा.क्रं.यां/भां/कावि/४८/२०२३ दिनांक ०८/०५/ २०२३

(बाबासाहेब गलबले सह शहर अभियंता (वि)१ पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी-१८



Read. Office:

122, Mistry Bhavan, 2nd Floor, Dinshaw Wachha Road, Mumbai - 400020 Tel.: 66256262; Fax: 22822031; email: investors@orbitexports.com; orbit exports ltd. website: www.orbitexports.com; CIN: L40300MH1983PLC030872

Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2023

		(₹ in Lakhs)							
⊢			CTAND	AL ONE			CONICO		III Lakiis
١.		0	STANDALONE Quarter Ended Year Ended					LIDATED Year Ended	
Sr.	Particulars			Quarter Ended					
No.			31.03.2022		31.03.2022		31.03.2022		
1	Total income from operations	3,908.68	4,064.06	18,947.19	12,310.70	4,179.13	4,163.67	19,714.57	12,674.82
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	501.66	694.61	4,015.02	2,160.19	607.71	745.62	4,407.15	2,356.70
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	464.93	642.93	3,978.29	2,108.51	570.98	693.94	4,370.42	2,305.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	411.15	491.12	3,053.54	1,588.93	515.27	540.38	3,438.20	1,779.82
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	422.94	472.26	3,061.59	1,556.83	519.56	554.62	3,534.34	1,760.97
6	Equity Share Capital (Face value of ₹10/- each)	2,697.49	2,738.31	2,697.49	2,738.31	2,697.49	2,738.31	2,697.49	2,738.31
	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	17,434.88	15,539.85	-	-	19,088.31	16,720.53
8	Earning per share (of ₹10/- each) (not annualised)								
	Basic EPS	1.52	1.79	11.19	5.80	1.91	1.97	12.37	6.50
l	Diluted EPS	1.52	1.79	11.15	5.80	1.90	1.97	12.33	6.50

- The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held or May 06, 2023.

Place: Mumbai Date: May 06, 2023

AVADH SUGAR & ENERGY LTD

Registered Office: P.O. Hargaon, District Sitapur, Uttar Pradesh - 261 121 CIN : L15122UP2015PLC069635 Phone (05862) 256220, Fax (05862) 256225, : www.birla-sugar.com, E-mail : birlasugar@birla-sugar.com

Extract of the Audited Financial Results for the quarter and year ended 31 March 2023

Sr. No.	Particulars	Three months ended 31.03.2023 (Audited)	Year ended 31.03.2023 (Audited)	Corresponding Three months ended 31.03.2022 in the previous year (Audited)
1	Total Income from Operations	84,621.04	2,79,801.49	75,869.48
2	Net Profit for the period			
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	11,062.79	14,359.92	5,435.65
3	Net Profit for the period before tax			
	(after Exceptional and / or Extraordinary items)	11,062.79	14,359.92	5,435.65
4	Net Profit for the period after tax			
	(after Exceptional and / or Extraordinary items)	7,909.33	10,023.94	5,135.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the			
	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7,742.26	10,034.35	5,929.94
6	Equity Share Capital	2,001.84	2,001.84	2,001.84
7	Other Equity		87,113.79	
8	Earning per share (of ₹10/- each) (in ₹): Basic & Diluted	39.51 *	50.07	25.66 *
+ 51-	t annualland			

- 1. The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results of the Company are available at our website http://www.birla-sugar.com and under Corporate Section of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at http://www.bseindia.com and http://www.nseindia.com respectively.
- The Board of Directors has recommended a dividend of ₹10/- per equity share of ₹10/- each for the year ended 31st March, 2023. which is subject to approval of Shareholders at the ensuing Annual General Meeting of the Company.

For and on behalf of Board of Director Chandra Shekhar Nopany Co-Chairperson DIN - 00014587







every day, five kg of millets every month, and three cooking gas cylinders every year to every household below poverty line. The Congress has announced giving 200 units of free electricity, 10 kg of rice to low-income families, 33,000 monthly allowance for unemployed graduates and \$1,500 for (jobless) diploma-holders for a period of two years. The JD (S) has announced an assistance of \$10,000 per acre for un to 10 acres for farmers to pre-

acre for up to 10 acres for farmers to pro-cure seeds and fertilisers under the Raitha

almost 73 per cent in the current financial year. The state does not have much revenue deficit. In fact, it is projected to have a small revenue surplus of 0.02 per cent for the current financial year.

However, its committed liabilities—salaries, pension, interest payments and administrative expenses—are projected to gallop to 60 per cent for FY24 from 55 per cent in the previous year and 45 per cent in 2021-22. The state will implement

the 7th pay scale from FY24. A fiscal con-solidation paper presented along with the

solidation paper presented along with the FY24 Budget says the implementation of the 7th pay scale for the state employees would lead to a spike in salaries and pen-sion liabilities of the government in the coming years.

जाहीर सूचना

माझे अशील **निर्भय प्रभाकर मंत्री** हे सदनिका क्र.१०३, पहिला मजला, श्री महादेव कोहौसोलि., प्लॉट क्र.३१, माजे अपार्टमेंटस् पांडरंग वाडी. Xथा कॉस रोड. गोरेगाव (पर्व) मुंबई-४०००६३ या जागेचे मालक आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे.

उपरोक्त मालमत्तेचे श्रेणी करारनामापैकी कमलाकर महादेव माजे (मालक) आणि मे. पाटील्स पेडणेकर (विकासक) आणि **शैलजा बन्सीनाथ सुमथी** (खरेदीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक १३.११.१९८६ रोजीचे मुळ करारनामा हरवले/गहाळ झाले आहे आणि याबाबत दिनांक ०८.०५.२०२३ रोजी तक्रार क्र.६६२/२०२३ धारक सदर दस्तावेज हरविल्याकरिता वनराई पोलीस ठाणे, गोरेगाव पुर्व, मुंबई येथे पोलीस तक्रार नोंद करण्यात आली आहे.

म्हणन जर कोणा व्यक्तीस वर संदर्भीत लमत्तेबाबत मालकीत्व किंवा अधिभार स्वरुपा कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांर्न खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथ अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा काही असल्यार त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्यावर बंधनकारक असणार नाही.

सही/- शुक्ला ॲण्ड असोसिएटस् वकील व कायदेशीर सल्लागा २०८-बी. आशादीप. सिल्वर पार्क मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व) ठाणे-४०११०७. दिनांक: ०९.०५.२०२३

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Gorav Shriram Maggo, an adult Indian inhabitant, has applied for the Transfe of shares & interest of **Ranjeet Shriran** Maggo, who was the joint owner of the Flat No. A/303 & A/304 in Shreepati : Kanungo C.H.S. Ltd., Rova Complex, Mira Road (East), Dist Thane - 401107 in his name for the Fla "The Said Flat") as described in the Schedule mentioned hereunder.

Any person/s having any claim agains to or in respect of the said Flat or any part thereof, by way of inheritance tenancy, license, mortgage, sale transfer assignment exchange gift ien, lease, charge, encumbrance possession or otherwise howsoeve are hereby required to make the sam known in writing to the undersigned a the address given below, within **Fiftee** (15) days from the publication hereof. claims/objections are receive within the period prescribed above, m client shall be free to deal with the shares and interest of the decease member in the capital/property of th said <mark>Shreepati 2 Kanugo C. H. S. Ltd</mark> in such manner as is provided under th oye-laws of the Society & the transfe procedure will be initiated withou reference to such claims and such claims if any, will be deemed to have peen waived. Objections raised after ifteen days shall not be binding to my

SCHEDULE Flat No. A/303 & A/304, in Shreepati 2 Kanungo C.H.S.Ltd., having addres at Royal Complex, Mira Road (East) Dist. Thane: 401107.

Dipak Trivedi (Advocate) Flat No. 003, Nityanand Nagar C-1 C.H.S. Ltd., Opp. Gaurav Galaxy Complex, Near St. Paul School, Mira Road (E), Dist. Thane - 401107. Place: Mira Road. Date: 09.05.2023

स्वर्गीय श्री. मस्तफा फखरुद्दीन अंतरीवाला. पत्ता ४था मजला, फ्लॅट क्र.४०५, आगा बिल्डिंग को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, धरमशी स्ट्रीट भेंडी बाजार, मंबई-x00003 यांचे कोणतेही वारसद ा नेमता ०७ में, २०१९ रोजी निधन झाले.

आगा बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट

लिमिटेड याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हेतमंबंधाचे हस्तांतरण होण्याम वारम किंवा अन्य टावेटारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही टावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ट्यर्थ अर्श जगदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षे प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश नोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्या मार्गाः व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय, पोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते दु.१.००वा. पर्यंत उपलब्ध आहेत.

दी आगा बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह हौसिं सोसायटी लिमिटे

मा. संचिव

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients Rachana Ranendranath Roy and Ranajoy Ranendranath Roy having address at Flat No. **201**, B-Wing, Labh Darshan-1, C. T. S. No. 1343, C. S Road, Near Subway, Dahisar (East) Mumbai 400068. That original Shar Certificate No. 007, bearing distinctive Nos. from 31 to 35, issued Dated 02nd day of May, 2007, issued by the Lab Darshan-1 Co-operative Housin Society Limited, situated at Labl Darshan-1, C. T. S. No. **1343**, C. S Road, Near Subway, Dahisar (East), Mumbai 400068, has been lost/ misplaced from my client from the Flat No. **201,** B-Wing, Labh Darshan-1, C. T S. No. **1343**, C. S. Road, Near Subway Dahisar (East), Mumbai 400068. Th said Share Certificate is not traceable found inspite of diligent search done by my clients. That my clients have als odged an intimation of missin document with the Oshiwara Polic Station, under Lost Report No

36188/2023, Dated 29/04/2023. TAKE FURTHER NOTICE THAT ANY PERSON. INSTITUTION/S (financial therwise) having any claim or right espect of the abovesaid share certificate by way of inheritance, share, sale mortgage, lease, lien, license, gif ossession or encumbrance howsoev or otherwise is hereby required timate to the undersigned within 1 (fifteen) days from the date of publicatio f any, with all supporting documen to the undersigned, failing withou reference to such claim/s, if any, of sucl person shall be treated as waived and ot binding on my clients whatsoever

Sd/- ADVOCATE RAJESH R. KADAM Vile Parle (East), Mumbai 40005

हरी ओम प्लाझा कमर्शीअल

प्रीमाइसीस सहकारी गृहनीर्माण संस्थ मर्या. पत्ता: म.गा. रोड, बोरीवली (पुर्व) मुंबई- ४०००६६, या संस्थेचे सभासव असलेल्या या संस्थेच्या इमारतीत गाळा क्रं ९, ४२ संयुक्तरीत्या श्रीमती हलीमाबेन मो युसुफ यांचे सोबत धारण करणारे हाजी मोहम्मद युसुफ कासमानी यांचे दिनांक ०९/०७/२०१२ रोजी निधन झाले. त्यांर्न नामनिर्देशन दाखल केलेले नाही. संस्था य नोटीसी द्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदार्च वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदा यांच्याकडुन हक्क मागण्या/ हरकर्त मागविण्यात येत आहेत, ही नोटीस प्रसीद्ध झाल्याच्या तारखेपासुन १५ (पंधरा) दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या पृष्टर्थ आवश्यव कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंव हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध हस्तांतरणा बाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थस मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या किंवा हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल . नोंदी व उपविधींची

यांचेकडे उपलब्ध राहील. हरी ओम प्लाझा कमर्शीअल प्रीमाइसीर सहकारी गृहनीर्माण संस्था मर्चा यांच्याकरीता आणि वतीने सही/- सचीव

एक प्रत मागणीदारास/ हक्कदारास

पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव

दि: ०९/०५/२०२ ठिकाण : मंबई

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १४ आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

महाराष्ट्र, भारत.

आणि मे. कांचन सागर थ्रेड लिमिटेड यांचे नोंदणीकृत कार्यालय, १, मोती महल, स्टेशन रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२,

प्तर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. २**१ एप्रिल.** २०२३ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हपांतरणासाठी कंपनीदारे केंद्र शासन/क्षेत्रिय . ंचालक/पश्चिम क्षेत्र, मुंबई, महाराष्ट्र यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे योजिले

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिर्त बदलामळे काही बाधा येत असल्यास त्यांर्न त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमत केलेल्या प्रतिज्ञापत्रादारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, सहका मंत्रालय. पश्चिम क्षेत्र. एव्हरेस्ट. ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई–४००००२ **महाराष्ट्र** यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एव प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्य त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

, मोती महल, स्टेशन रोड, गोरेगाव (पश्चिम) मुंबई-४०००६२, महाराष्ट्र, भारत. च्या वतीने व करित

कांचन सागर थ्रेड लिमिटेड सही/ राजेंद्र सागरमल जैन दिनांक: ०९.०५.२०२३ डीआयएन:00२३३५२९ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

तमाम लोकांना कळविण्यात येते कि, दुकान नं. ४. नवकिर्ती प्रिमायसेस स्टेशन समोर भाईंदर (पू), ठाणे. हे दुकान बच्चलाल डी. हलवाई आणि बनारसी बी. हलवाई ह्या दोघांच्या नावावर होती दिनांक ६/६/२०२० ला बच्चलाल डी. हलवाई यांचे निधन झाले, नंतर त्यांच्या सर्व वारसांनी त्याचा ५०% हक त्यांच्या तीन मुलांच्या नावावर नोंदणीकृत हक त्याग पत्र व अपरिवर्तनीय पावर ऑफ ऑंटर्नी दिनांक ७/९/२०२० रोजी हस्तांतरित केले. आता हे तिघे भाऊ बनारसी बी. हलवाई, मनोज बी. हलवाई आणि विनोद बी. हलवाई ह्या दुकानाचे पूर्णपणे मालक आहे. तरी सदर मिळकती बाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा कब्जा , दावा, करार व अन्य हक, हितसंबंध असल्यास त्यांनी तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत खालील पत्यावर कागदपत्री पुराण्यानिशी कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही हक हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून, ह्या तीनही भावांच्या नावावर हस्तांतरित केले जाईल. सही/-

भाईंदर, दिनांक:-८/५/२०२३ आफिस पत्ता : बी / ३०७, साई किरण, स्टेशन समोर, भाईंदर (पूर्व). ठाणे - ४०११०५.

बनारसी बी. हलवाई मनोज बी. हलवाई आणि विनोद बी. हलवाई

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर:४०९८२२२२, **फॅक्स**:२८३६७०३७, **सीआयएन क्र**:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **सोमवार, २९ मे, २०२३** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची

सदर सूचना ही कंपनीच्या www.technocraftgroup.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स ज्या ठिकाणी सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाण: मंबर्ड दिनांक: ०८ मे, २०२३

निरज राय कंपनी सचिव

Shri. Narayan Jivaji Kulkarni member of the New Haven Cluster-Co-operative Housing Society Ltd, having address at Society Office Near Building No.AIII-11 & 12, Sector A1, New Haven, Tata Township Chillar Road, Betegaon, Boisar (East) Dist: Palghar, Pin:401501 and holding Flat No.002, in the Building No.A1-A-18 in the building of the society, died on 28-01-2023 without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs o other Claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her, their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the bys-laws of the Society. A copy or the registered by-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office or the society/with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 5.00 P.M. from the date of Publication of the notice till the date of expiry For and on behalf of

NEW HAVEN CLUSTER-1 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.

Hon. Secretary

Date: Place: Boisar, Dist.Palghar

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमच्या अशिलांच्या सूचनेअंतर्गत **रतन एस. मेहता** यांच पत्ता: फ्लॅट क्र.७०१, राजुल 'ए' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ९, जे. मेहता रोड, मुंबई-४००००६ यांचे खाली नमुदप्रमाणे जागा व शेअर्सबाबत अधिकाराची आम्ही चौकशी करीत आहोत.

जर कोणा व्यक्तीस खाली नमुद केलेले जागा व शेअर्सबाबत करारनामा, विक्री, हस्तांतर, तारण अधिभार, मालकी हक्क, बक्षीस, मृत्युपत्र, मुक्तता, अदलाबदल, कायदेशीर हक्क, अधिकार वहिवाट अधिकार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी करारनामा, कर्जे, वापर, ताबा, विभागणी, न्यास, वारसाहक, थकबाकी देयके, देयके व परिरक्षा, जप्ती, हुकूमनामा, आदेश, प्रदानता, लिस पेन्डन्स आणि/किंवा त्यांच्या ताब्यात असलेल्या मुळ दस्तावेजांचे आधारावर किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे त्यांचे कार्यालय २रा मजला, भाग्योदय इमारत, ७९, नगिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून **१० दिवसांत** कळवावेत, अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय चौकशी पुर्ण केली जाईल आणि दावे सोडून दिले आहेत म्हणून समजले जाईल.

वर संदर्भीत अनुसुची

राजुल 'ए' को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अंतर्गत नोंद. क्र.एमयुएम/डब्ल्युडी/एचएसजी/टीसी/८२३५/२००१-२००२ दिनांक ध जानेवारी, २००२ यांच्याद्वारे वितरीत दिनांक २४ सप्टेंबर, २००२ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.३१ नुसार वितरीत अनुक्रमांक १५१ ते १५५ (दोन्हीसह) धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पुर्णपणे भरणा केलेले शेअर्स तसेच फ्लॅट क्र.७०१, क्षेत्रफळ १०३८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, ७वा मजला तसेच राजुल 'ए' अपार्टमेंटस्, ९, जे. मेहता रोड, मुंबई-४००००६, सी.एस.क्र.१९३, मलबार व कंबाला हिल विभाग, मुंबई येथील इमारतीच्या कंपाऊंडमधील एक गरेज क्र.३ चे वापर, वहिवाटीचा अधिकार.

आज दिनांकीत ०९ मे, २०२३

आपले विश्वास् मे. मार्कंड गांधी ॲण्ड कं. (ॲडव्होकेटस् व सॉलिसीटर्स)

श्रीमती रागिणी भुपतराय गांधी या स्वर्गीय भुपतराय एन. गांधी यांच्यासह फ्लॅट क्र.१०३. १ला मजला लेमिटेड, ६० फीट सीआर रोड, भाईंदर (पश्चिम) भूपतराय गांधी यांच्या नावे हस्तांतर करण्याच

-इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.१०३, १ल मजला, सालासार कुटीर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ६० फीट सीआर रोड, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ . -हणून ज्ञात जागेबाबत विक्री, बक्षीस, तारण अदलाबदल किंवा अन्य इतर प्रकारे कोणतार्ह दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पराव्यांस खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे कार्यालय ए-१०९ पार्वती स्मृती, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन रोड भाईंदर (प.). जिल्हा ठाणे-४०११०१ येथे सद सूचना प्रकाशनापासून ७ दिवसांत कळवावे अन्यथा असे दावा त्यांग केले आहेत, असे समजत जाईल आणि हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण केली

ठिकाण: भाईंदर (पश्चिम) दिनांक: 0८.0५.२0२३

वकील उच्च न्यायाल

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील . पालासार कुटीर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे संयक्त मालक/सदस्य आहेत आणि स्वर्गीय भुपतराय एन. गांधी यांचे २३.०२.२०११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) पत्नी श्रीमती रागिणी भुपतराय गांधी, विवाहीत मुली १) श्रीमर्त अमी. हितेश आर. शाह यांची पत्नी व २) श्रीमती अल्पा, दिनेश वोरा यांची पत्नी हे कायदेशीर वारसदा आहेत आणि आता १) श्रीमती अमी, हितेश आर शाह यांची पत्नी व २) श्रीमती अल्पा, दिनेश वोरा यांची पत्नी, यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे शेअस त्यांची आई श्रीमती रागिणी भुपतराय गांधी यांच्या नावे मुक्त करण्यास तयारी दर्शविली आहे आणि आता माझे अशिलांना सोसायटी नोंदीमध्ये स्वर्गीय श्री. भुपतराय एन. गांधी यांचे शेअर्स श्रीमती रागिर्ण

जाईल.

भारत एम. शाह बी.कॉम एल.एल.बी.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीमती ममत** सचिन पोरवाल, खोली क्र.४ व ५, शांती भवन जनी हनमान लेन. मंबई-४००००२ यांच्या नावे असलेले दी ओल्ड हनुमान लेन को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेंड, ४७, जुनी हनुमान लेन, मंबई-४००००२ यांच्याद्वारे वितरीत रु.१५००/ करिता लोन स्टॉक बॉण्ड प्रमाणपत्र क्र.४८ आणि अनुक्रमांक २३६ ते २४० धारक रु.५०/ प्रत्येकीचे भागप्रमाणपत्र क्र.७२ हरवले आहेत प्रदर हरवलेले भागप्रमाणपत्राची नोंद एल.टी. मार्ग पोलीस ठाणे, मुंबई-४००००२ येथे करण्यात आली आहे. सदर भागप्रमाणपत्राचे मालक **श्रीमती ममत** सचिन पोरवाल यांनी सोसायटीकडे द्य्यम मागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. ज कोणा व्यक्तीस हरवलेले प्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणास काही आक्षेप/दावा असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात वकील **श्री. राजबहादुर बी. यादव** यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे. विहित कालावधीत तक्रार प्राप्त न झाल्यास हरवलेले प्रमाणपत्राऐवजी दुय्यम प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.

सही/- आर.बी. यादव वकील व नोटरी श्याम सदन चाळ, हनुमान शिव मंदिर समोर, अप्पा पाडा रोड, मालाड (पुर्व) मंबई-४०००९७. मोबा.:९३२४३४७०९६ दिनांक: 0९.0५.२0२३

जाहीर सूचना

विनोद आद्यप्रसाद मौर्या हे फ्लॅट क्र.ई४/०.२ ाळमजला**,** डिमलॅण्ड को-ऑप. हौसिंग सोसायट ल., सेक्टर ४, सानपाडा, नवी मुंबई येथील जागेच मालक आहेत. माझे अशिलांनी नमुद केले आहे की, **कारेकर विद्या श्रीकृष्ण** यांचे सदर फ्लॅटबाबतचे एप्रिल २००० मध्ये झालेला मुळ करारनामा हरवला आहे. अत्यंत शोध घेऊनहीं ते

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ करारनामा सापडल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत त्यांच्या दाव्यासह संपर्क करावा. ज जेणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस काही दाव असल्यास सूचना का्लावधीनंतर आ्वश्यक दस्तावेजांसह सादर केलेले दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांक बंधनकारक असणार नाही.

ॲड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, रजिस्ट्रेशन कार्यालया समोर, रजिस्ट्रेशन कार्यालय लेन गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२.

orbit exports ltd.

मोबा.:९८१९११३८७३

१) श्री. इश्ताक हमीद शेख २) श्रीमती मोनिका पी. फर्नाडीझ ३) श्रीमती आयरीन एच. पिरेल हे १) सर्वे क्रमांक - ५५/अ/२ .क्षेत्र. ३-९३-०० आर. चो. मीटर २) सर्वे कमांक - ५५/बी/१/३३ क्षेत्र ४-१०-७७ आर. चो. मीटर.३) सर्वे क्रमांक ५५/अ/१/४, क्षेत्र. ४-००-०० आर. चौ. मीटर गाव - माणिकपूर , तालुका - वसई जिल्हा पालघर या मालमत्तेचे मालक आहेत , सदर जमिनी विकसित करण्याचा मालकांचा उद्देश आहे आणि वसई विरार शहर महानगरपालिकेकडन उक्त जिमनीसाठी विकास परवानगी मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत. तरीही ह्या मिलकतीत कोणाही इसमांचा दान, बक्षीस, करार फारोक्त, वापरवहिवाट ,कब्जा, भाडेपट्टा, व कुळ आदि वा अन्य प्रकराचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी लेखी हरकत कागदपत्रासहित हि नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून चौदा (१४) दिवासांच्या आतं निम्नस्वाक्षरीकाराच्या खालील पत्त्यावर कळवावी. सदरची लेखी हरकत जर कागदपत्रासोबत नसेल तर सदर हरकत अमान्य करण्यात येईल वा कोणाचिही कोणत्याही प्रकाराची रकत नाही असे समाजण्यात येईल.

जाहीर नोटीस

श्री . तुषार आर . पाटील, वकीट पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की. गाव मौजे मालोंडे , ता -वसई, जि. पालघर येथिल जमीन) सी.टी.एस. क्रमांक - ८६/प.नं.९६ पैकी ,क्षेत्र .१.१० चो. मीटर २) सी.टी.एस. क्रमांक - ८७ क्षेत्र. १७९.८० चौ. मीटर चे श्री. गिरीश सोधी हे गलक आहेत आणि श्री. गिरीश सोधी हे सदर जमीन विकसित करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी वसर्ड विरार महानगरपालिकेकड्न परवानगी मिळविण्याची क्रिया सुरु आहे.

तरी . सदर जमिनी संबंधी कोणाचीही कोणत्याही प्रकाराची हरकत वा हितसंबध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत नम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी गदपत्राच्या पुराव्यासह कळवावे

ग्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की , गाव मौज वालीव , ता. वसई, जि. पालघर येथिल जमीन १) सर्वे क्रमांक - ४९ ,हिस्सा क्रमांक - ४ क्षेत्र ४५-३०-०० आर. चो. मीटर हया जमिनीचे श्री. जयप्रकाश मनोहर पाटील आणि ४ इतर हे मालक व ताबा धारक आहेत आणि श्री. जयप्रकाश मनोहर पाटील आणि ४ इतर ह्यांनी सदर जमीन विकासाच्या उद्देशाने मेसर्स श्री हरी ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्सना ण्याचा मानस आहे आणि त्यासाठी वसई विरार महानगरपालिकेकडून परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तरी , सदर जमिनी संबंधी कोणाचीही कोणत्याही प्रकाराची हरकत वा हितसंबध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत निम्नञ्चाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी कागदपत्राच्या पुराव्यासह कळवावे.

श्री . तुषार आर . पाटील, वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

LOKHANDWALA KATARIA CONSTRUCTION PRIVATE LIMITED

CIN - U45200MH1998PTC117468

श्री . तुषार आर . पाटील, वकील

Email ID - aml@lokhandwalainfrastructure.comwebsite: https://lokhandwalainfrastructure.com Add. - 306A and 306B, Ceejay House, Dr. Annie Besant Road "F" Block, Shiv Sagar Estate, Worli, Mumbai - 400018

Rs. in lak									
		JARTER END		YEAR E					
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited				
Revenue from operations	5,428.53	5,103.28	(20,791.56)	22,433.83					
Other income	46.58	46.18	175.75	184.80	365.9				
Total Income from Operations	5,475.11	5,149.46	(20,615.81)	22,618.63					
Total Expenditure	10,571.37	12,553.34	16,213.91	50,664.76	41,121.0				
Net Profit / (Loss) for the period before Tax	(5,096.26)	(7,403.88)	(36,829.73)	(28,046.14)	(39,319.0				
Net Profit / (Loss) for the period before tax									
(after Exceptional and/or Extraordinary items)	(5,096.26)	(7,403.88)	(36,829.73)	(28,046.14)	(,				
Net Profit / (Loss) for the period after tax	(5,096.26)	(7,403.88)	(36,829.73)	(28,046.14)	(39,319.0				
Total Comprehensive Income for the period									
and Other Comprehensive Income	(5,096.26)	(7,403.88)	(36,829.73)	(28,046.14)	(39,319.0				
Paid up Equity Share Capital (in no.)	153,137	153,137	153,137	153,137	153,13				
Reserves (excluding Revaluation Reserve)	NA	NA	NA	(75,251.58)	(47,205.4				
Securities Premium Account	NA	NA	NA	4,705.72	4,705.				
Net worth	NA	NA	NA	(72,730.27)	(44,684.1				
Paid up Debt Capital / Outstanding Debt	NA	NA	NA	140,688.23	143,209.				
Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA	2,506.00	2,506.				
Debt Equity Ratio	NA	NA	NA						
Earnings Per Share									
1. Basic:									
2. Diluted:	(3,327.91)	(4,834.81)	(24,050.18)	(19,610.38)	(26,859.7				
Capital Redemption Reserve	NA	NA	NA	NA	, N				
Debenture Redemption Reserve	NA	NA	NA	NA	l N				
Debt Service Coverage Ratio	-	-	-	-					
Interest Service Coverage Ratio	-	_	_	_					

Note:

The above is an extract of the detailed format of the Standalone Audited financial results for the year ended 31st March, 2023 approved in the Board meeting held on 06.05.2023 and filed with the BSE under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015 without considering the applicability of IND AS.

Mr. Aliasgar Mohammed Lokhandwala Place: Mumbai Director Date: 06.05.2023 DIN - 00219135

आरआरआयएल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए - ३२५, हरी ओम प्लाझा, एम. जी. रोड, ओमकारेश्वर मंदिराजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०० ०६६. सीआयएन: L17121MH1991PLC257750 / दूरध्वनी: ०२२ - २८९५९६४४ ई-मेल: office@rrillimited.com / वेबसाइट: www.rrillimited.com

दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्ष अखेरीकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

			स्थायी		एकत्रित			
अ.	तपशील	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	तिमाहीअखेर	
क्र.	તપશાભ	38.03.73	३१.०३.२३	38.03.22	38.03.23	३१.०३.२३	३१.०३.२२	
		लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,२८८.४१	४,४०८.५५	१,१३२.११	४,४७५.८१	१,५७८४.५०	३,२१८.७७	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व							
	/वा असामान्य बाबीपूर्व)	५६६.१४	१,२७७.८४	५०२.७८	७३८.०९	१,८८३.५२	६०६.२७	
3	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक							
	बाबीपूर्व व/वा असामान्य बाबीपश्चात)	५६६.१४	१,२७७.८४	५०२.७८	७३८.०९	१,८८३.५२	६०६.२७	
8	कर व अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	४०७.१६	९३५.५८	३५१.६४	५१६.३१	१,३७८.०६	४२३.६८	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता							
	(करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न							
	(करपश्चात) यांचा समावेश)	४०७.१६	९३५.५८	३५१.६४	५१६.३१	१,३७८.०६	४२३.६८	
ξ	समभाग भांडवल	६,०६०.७१	६,०६०.७१	६,०६०.७१	६,०६०.७१	६,०६०.७१	६,०६०.७१	
b	प्रतिशेअर उत्पन्न, मूलभूत व सौम्यीकृत (प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य)	0.38	୦.७७	0.29	۶۷.٥	१.१४	0.34	

र. वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पनरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०८.०५.२०२३ रोजी पार पडलेल्या सभेत मंजरी देण्यात आली होती वरील तपशील हा सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या विस्तृत लेखापरीक्षित निष्कर्षांचा सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंग्रेसची वेबसाइट www.bseindia com व http://www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.rrillimited.com वरही उपलब्ध आहे.

आरआरआयएल लिमिटेड करित

हर्ष मेहत

डीआयएन : ०८३१५४०१

(रु लाखांत

दिनांक: ०८.०५.२०२३

नोंदणीकृत कार्यालय:

१२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. दूर.:६६२५६२६२, फॅक्स:२२८२२०३१, वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com

सीआयएन:एल४०३० ०एमएच१९८३पीएलसी०३०८७२

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		एकमेव				एकत्रित				
			-		\ r					
अ.		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले	वर्ष	
क्र.	तपशील	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	३१.०३.२०२३	३१.०३.२०२२	
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३९०८.६८	४०६४.०६	9८९४७.9९	9२३90.७0	४१७९.१३	४१६३.६७	98098.40	9२६७४.८२	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	५०१.६६	६९४.६१	४०१५.०२	२१६०.१९	६०७.७१	७४५.६२	४४०७.१५	२३५६.७०	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	४६४.९३	६४२.९३	३९७८.२९	२१०८.५१	५७०.९८	६९३.९४	४३७०.४२	२३०५.०२	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)									
	(अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	४११.१५	४९१.१२	३०५३.५४	१५८८.९३	५१५.२७	480.3८	३४३८.२०	9009.८२	
4	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न									
ı	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)									
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४२२.९४	४७२.२६	३०६१.५९	१५५६.८३	५१९.५६	५५४.६२	३५३४.३४	१७६०.९७	
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रति)	२६९७.४९	२७३८.३१	२६९७.४९	२७३८.३१	२६९७.४९	२७३८.३१	२६९७.४९	२७३८.३१	
Ø	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील									
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात									
	दिल्यानुसार	-	-	90838.८८	94438.64	-	-	990८८.३9	9६७२०.५३	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)									
	(वार्षिकीकरण नाही)									
	मूळ ईपीएस	9.42	9.08	99.98	4.60	9.89	9.80	92.30	६. ५0	
	सौमिकृत ईपीएस	9.42	9.08	99.94	4.60	9.80	9.80	92.33	६. ५0	

टिप:

१. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http://www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑर्बिट

एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http://www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे. २. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि **०६ मे, २०२३** रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

ऑर्बिट एक्स्पोर्टस् लिमिटेडकरिता

सही/

पंकज सेठ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२७५५४

ठिकाणः मुंबई दिनांकः ०६ मे, २०२३